

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अमरावती
विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या तळ
मजल्याच्या इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीचे
प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्रमांक: डब्ल्यूक्यूएम- २०२४/प्र. क्र.०९/पापु-१२

७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१

तारीख: २६ फेब्रुवारी, २०२४.

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: जजमि-२०१९/प्र.क्र.१३८/पापु-१० (०७), दिनांक ०४ सप्टेंबर, २०२०.
- २) अवर सचिव, पेयजल व स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचे आदेश
क्रमांक:- W-११०२०/१९७/२०१५-WATER-I/१३, दिनांक १८ जुलै, २०२३ व आदेश
क्रमांक:- W- ११०२०/१९७/२०१५-WATER-I/३२, दिनांक ०६ सप्टेंबर, २०२३
- ३) शासन निर्णय क्रमांक: जजीमि-२०२३/प्र. क्र.३३१/पापु-१०, दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ व
दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२३
- ४) अभियान संचालक (जजीमि),राज्य पाणी व स्वच्छता मिशन,सिडको भवन,बेलापूर यांचे
पत्र क्रमांक:-रापास्वमि/पागुशा ०७२३/ प्र.क्र.१८/२१०/२०२३, दिनांक १७ जानेवारी,२०२४.
- ५) आयुक्त, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्रमांक:-
भूसवियं/पाणी गुणवत्ता/प्रयोग/जि.प्र.बांधकाम/५९/२०२४, दिनांक ३१ जानेवारी, २०२४.

प्रस्तावना

राज्यामध्ये जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनामार्फत प्राप्त निधीपैकी २% निधी, पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण घटकाखाली स्वतंत्रपणे तरतूद करणेबाबत, जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. संदर्भाधीन क्रमांक २ व ३ येथील आदेशान्वये जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण घटकाखालील केंद्र/राज्य हिस्सा निधी, राज्य पाणी व स्वच्छता मिशन,सिडको भवन, बेलापूर कार्यालयास वितरित करण्यात आला आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीच्या तळ मजल्याच्या दुरुस्तीकरिता (Civil Work+Electric Work) करावयाचे बांधकाम प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, अमरावती यांचे मार्फत करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भाधीन क्रमांक ५ येथील पत्रान्वये शासनास सादर केला आहे. याकरिता आवश्यक निधी रु.१२.५६ लक्ष (केंद्र हिस्सा ६० टक्के रु.७.५४ लक्ष व राज्य हिस्सा ४० टक्के रु. ५.०२ लक्ष) अभियान संचालक (जजीमि), राज्य पाणी व स्वच्छता मिशन, सिडको भवन, बेलापूर कार्यालयाने संदर्भाधीन क्रमांक ४ येथील आदेशान्वये, प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य अमरावती यांना वितरित केला आहे. त्यास अमरावती विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीच्या तळ मजल्याच्या दुरुस्तीकरिता आवश्यक असलेल्या रु. १२.५६ लक्ष (रूपये बारा लक्ष छप्पन्न हजार फक्त) एवढ्या निधीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, अमरावती विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीच्या तळ मजल्याच्या दुरुस्तीकरिता (Civil Work+Electric Work) बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या रु. १२.५६ लक्ष (रूपये बारा लक्ष छप्पन्न हजार फक्त) एवढ्या निधीच्या प्रस्तावास, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण घटकाखालील केंद्र/राज्य हिस्सा निधीमधून, प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य अमरावती यांचे मार्फत करण्याच्या प्रस्तावास, अभियान संचालक (जजीमि), राज्य पाणी व स्वच्छता मिशन, सिडको भवन, बेलापूर कार्यालयाच्या संदर्भाधीन क्रमांक ४ येथील आदेशामधील अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. या खरेदीसाठी होणारा खर्च मागणी क्र. वाय-०२, लेखाशिर्ष २२१५ पाणी पुरवठा व स्वच्छता, ०१ पाणी पुरवठा, १०२, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, (०२) जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने, (०२) (३०) जल जीवन अभियान पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणासाठी अर्थसहाय्य (केंद्र हिस्सा ६०%) कार्यक्रम (२२१५ ९९८९) व (राज्य हिस्सा ४०%) कार्यक्रम (२२१५ ९९७१) या लेखाशिर्षाखालील ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व त्याखाली अंतिमतः खर्ची टाकण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२६१०५९३५६८२८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चं. कृ. मोरे.)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.अध्यक्ष, विधानसभा/मा.सभापती विधान परिषद/मा.विरोधी पक्षनेता विधानसभा/विधानपरिषद.
२. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) मंत्रालय, मुंबई, यांचे खाजगी सचिव.
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई (लेखापरिक्षा व अनुज्ञेयता).
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर (लेखापरिक्षा व अनुज्ञेयता).
५. आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
६. अभियान संचालक (जजीमि), राज्य पाणी व स्वच्छता मिशन, सिडको भवन, बेलापूर
७. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई, यांचे स्वीय सहायक.
८. उप सचिव (जजीमि), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई, यांचे स्वीय सहायक.
९. कार्यासन पापु-०४, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-०१
१०. निवडनस्ती पापु-१२, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई-०१